

13th June 2025

To:

**National Stock Exchange of India
Limited (Scrip Code: FSL)**

Exchange Plaza,
Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai - 400 051

BSE Limited

(Scrip Code: 532809)

Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Dear Madam/ Sir,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“SEBI Listing Regulations”)

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the notice given to shareholders regarding transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority, published in Financial Express (English) and Loksatta (Marathi), both having electronic editions.

Request you to kindly take the same on record.

Thanking you,

For **Firstsource Solutions Limited**

Pooja Nambiar
Company Secretary

Firstsource Solutions Ltd.

5th Floor, Paradigm 'B' Wing, Mindspace, Link Road, Malad (West), Mumbai - 400 064 India.
Tel: +91 (22) 6666 0888 | Fax: +91 (22) 6666 08887 | Web: www.firstsource.com

(CIN: L64202MH2001PLC134147)



S.J.S. ENTERPRISES LIMITED

Registered and Corporate Office: Sy No 28/P16 of Agra Village and Sy No 85/P6 of B.M Kaval Village, Kengeri Hobli, Bangalore 560 082, Karnataka, India
Website: www.sjsindia.com | **E-mail:** compliance@sjsindia.com
Tel: +91 80 6194 0777 | **CIN:** L51909KA2005PLC036601

INFORMATION TO SHAREHOLDERS' REGARDING 20TH ANNUAL GENERAL MEETING AND FINAL DIVIDEND

Annual General Meeting through Video Conferencing / Other Audio Visual Means:
The Twentieth (20th) Annual General Meeting ('AGM') of the Members of S.J.S. Enterprises Limited ('Company') will be held on **Wednesday, 16th July, 2025 at 03:30 p.m. (IST)** through Video Conferencing ('VC') or Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

The AGM will be convened through VC or OAVM in accordance with the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with the General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, ("MCA Circulars").

In accordance with the aforesaid MCA Circulars and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 ("SEBI Circulars").

The Notice of the AGM along with the Explanatory Statement under Section 102 of the Companies Act, 2013 and Annual Report 2024-25 will be sent to the Members of the Company through electronic means whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent ('RTA')/ Depository Participants ('DPs').

Dissemination on the Website:
An electronic copy of the Annual Report 2024-25 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the AGM will be available on the website of the Company at www.sjsindia.com, websites of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of MUFG Intime India Private Limited ('MIPL') at firstavote.linkintime.co.in.

Manner of registration of e-mail address:
Members who have not registered their e-mail address with the Company are requested to follow the below process to register their e-mail address:

Demat Shareholders	The shareholders are requested to register their e-mail address, in respect of demat holdings with the respective DP by following the procedure prescribed by the DP.
Physical Shareholders	Write an e-mail with a request letter mentioning name, folio number, scan copy of self-attested PAN, cancelled cheque leaf bearing name of the Member and copy of physical share certificate to enotices@in.mpmf.muflg.com .

Manner of Casting Votes:
The Company is pleased to offer the e-Voting facility before the AGM through remote e-Voting and during the AGM to its shareholders in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed LIPL for facilitating voting through electronic means.

In case e-mail ID is registered with the Company/ RTA/ DP	Detailed procedure w.r.t. e-Voting will be sent to the registered e-mail ID and also will be available in the Notice of AGM.
In case holding shares in physical form or e-mail ID is not registered with the Company/ RTA/ DP	Detailed procedure w.r.t. e-Voting will be available in the Notice of AGM.

A person, whose name is recorded in the register of members of the Company, as on the **cut-off date i.e. 09th July 2025**, only shall be entitled to avail the facility of e-Voting, either through remote e-Voting or voting at the AGM.

Record Date and Dividend:
Members may note that the board of Directors of the Company at its meeting held on 08th May 2025 has recommended a dividend of Rs. 2.50 (25%) per Ordinary (Equity) Share of the face value of Rs. 10 per share. The dividend, if declared at the AGM, will be paid, subject to deduction of tax at source. Pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Board has **fixed Wednesday, 09th July 2025, as Record Date** for determining the Members entitled to receive the dividend for the financial year ended on March 31, 2025.

Process for updating bank account details to receive dividend
Members who have not updated their bank account details for receiving the dividend directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions:

Members holding shares in physical form	Register/update the details in the prescribe Form ISR – 1 and other relevant forms with RTA and said form is available on the website of the RTA at https://web.in.mpmf.muflg.com/KYC-downloads.html Please note: Pursuant to applicable SEBI circulars, with effect from April 1, 2024, dividend to shareholders holding shares in physical form shall be paid by the Company only through electronic mode. Such payments shall be made to eligible shareholders only after they have furnished their PAN, contact details (postal address with PIN and mobile number), bank account details, specimen signature, etc for their corresponding physical folios with the Company or RTA.
Members holding shares in demat form	Register/Update the details in your demat account, as per the process advised by your Depository Participant

Tax on Dividend:
It may be noted by Members that according to the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, any dividends paid or distributed by the Company after April 01, 2020, shall be subject to tax in the hands of the Members, and the Company will be required to deduct Tax at Source ("TDS") at the rates prescribed by the law. To explain the process of withholding tax from dividends paid to shareholders at the prescribed rates, the Company has sent an email communication dated 11th June 2025, to all the Members whose email IDs are registered with the Company/ Depositories. The communication also includes necessary annexures.

For S.J.S. Enterprises Limited
Sd/-
Thabraz Hushain W
Company Secretary & Compliance Officer
Membership No. A51119

NOTICE

RELIANCE INDUSTRIES LIMITED

Registered Office: 3RD FLOOR, MAKER CHAMBERS IV, 222, NARIMAN POINT, MUMBAI MAHARASHTRA 400021

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities/ applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Name[s] of holder[s] [and Jt. holder[s], if any]	Kind of Securities and face value	No. of Securities	Folio No	Certificate No	Distinctive number[s]
MADHURI M JOSHI & MOHINI M JOSHI	Equity RS. 10/-	20	031881544	4089243	64994159 - 64994178
					64994179 - 64994198
		10	031881544	7296245	145571159 - 145571168
					187698051 - 87698060
		50	031881544	53569206	1253846934 - 1253846983
					1253846984 - 1253846993
		10	031881544	53569207	2208000336 - 2208000455
					62465236
		120	031881544	62465236	6907348360 - 6907348599
					67027325

[Place] – PUNE
[Date] – 12/06/2025

[Name[s] of holder[s] / Applicant[s]]
MADHURI LOKAPUR



SBFC Finance Limited

CIN No : L67190MH2008PLC178270

NOTICE OF 18TH ANNUAL GENERAL MEETING OF SBFC FINANCE LIMITED

Notice is hereby given that 18th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on **Monday, 14th July, 2025 at 02:30 p.m. (IST)**, through Video Conferencing and/or Other Audio-Visual Means ("VC/OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and in compliance with all the applicable circulars of Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and SEBI, to transact the business set forth in the Notice of the AGM dated June 6, 2025.

In compliance with MCA circulars and SEBI Listing Regulations, the Notice of the AGM along with the Annual Report of the Company will be sent within prescribed timelines by email, only to those members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) ("DP")/Registrar and Transfer Agents i.e., KFin Technologies Limited ("KFinTech"). The Notice of the AGM and the Annual Report of the Company will be made available on the website of the Company at <https://www.sbfc.com/investors> and on the website of BSE Limited (<https://www.bseindia.com/>) and National Stock Exchange of India Limited (<https://www.nseindia.com/>) and the website of KFinTech at <https://evoting.kfintech.com/>.

For Members who have not registered their email address, a letter containing exact weblink of the website where details pertaining to the Annual Report is hosted is also being sent at the address registered in the records of Company/ Depositories/KFinTech.

Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with their respective DPs. Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update the same by writing at evoting@kfintech.com. The members may also refer to the procedure outlined in the AGM Notice for registration of email id, procuring User Id & password for attendance at the AGM & e-voting.

Members can participate at the 18th AGM of the Company through VC/OAVM facility only, as per the details provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, physical attendance of Members has been dispensed with, Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

E-voting: The Company is providing the facility to the Members to cast their votes on the business set forth in the AGM Notice through electronic means including "Remote e-voting" and "E-voting at the AGM". Detailed procedure for remote e-voting is outlined in the AGM Notice. The facility for e-voting will also be provided at the AGM and members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting, will be able to vote at the Meeting.

The above information is being issued for the information and benefit of all members and in compliance with the MCA and SEBI Circulars.

For SBFC Finance Limited
Sd/-
Namrata Sajani
Company Secretary & Chief Compliance Officer
F10030

Registered Office: Unit No. 103, 1st Floor, C&B Square, Sangam Complex, Andheri Kurla Road, Village Chakala, Andheri (East) Mumbai - 400 059
T: +91-22-67875300 F: +91-22-67875334
W: www.sbfc.com E: complianceofficer@sbfc.com



Firstsource Solutions Limited

CIN: L64202MH2001PLC134147
Registered Office: 5th Floor, Paradigm 'B' Wing, Mindspace, Link Road, Malad (West), Mumbai - 400 064, India
Tel: + 91 (22) 66660888, **Fax:** + 91 (22) 66660887
Web: <https://www.firstsource.com>
Email: fsi@3i-infotech.com/complianceofficer@firstsource.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS

Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the Final Dividend declared for FY 2017-18 which remain unclaimed for a period of seven years is due for transfer to IEPF on September 14, 2025. Accordingly, the corresponding shares on which Dividend were unclaimed for seven consecutive years will also be transferred to the Demat account of the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority").

The Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose Shares are liable to be transferred to IEPF Authority. The list of such shareholders is available on the Company's website at <https://www.firstsource.com/sites/default/files/2025-06/UnclaimedAmountandSharesdueforTransferforIEPFIn2025.pdf>

Shareholders are requested to take necessary action by claiming their unpaid dividends to avoid the transfer of their shares to IEPF. In case the Company does not receive any valid claim within the stipulated time, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the demat account of the IEPF Authority without any further notice.


Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF. However, shareholders may claim the said shares or dividend by making an application in Form IEPF-5, as per the procedure prescribed by the Rules, which is available at www.iepf.gov.in.

For any queries, shareholders may contact the Registrar and Share Transfer Agent of the Company at the address given below:

3i Infotech Ltd
Tower#5, 3rd to 6th floor,
International Infotech Park,
Vashi - 400703, Navi Mumbai
Tel: +91 (22) 6792 8034 / +91 (22) 6792 8035
Email: fsi@3i-infotech.com

By order of the Board of Directors
For Firstsource Solutions Limited
Sd/-
Pooja Nambiar
Company Secretary

Place : Mumbai
Date : June 12, 2025



Utkarsh Small Finance Bank

Aapki Ummeed Ka Khaata
(A Scheduled Commercial Bank)

UTKARSH SMALL FINANCE BANK LIMITED

CIN: L65992UP2016PLC082804
Registered Office: Utkarsh Tower, NH - 31 (Airport Road), Sehmalpur, Kazi Sarai, Harhua, Varanasi, Uttar Pradesh, PIN - 221105.
Tel. No.: +91-542-6605555 | **Email:** shareholders@utkarsh.bank
Website: www.utkarsh.bank

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of the Company Secretaries of India ("SS-2") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force) and in accordance with the applicable guidelines / circulars / rules issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") inter alia including General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, (collectively termed as "MCA Circulars") and applicable circulars issued by Securities and Exchange Board of India, ("SEBI Circulars") from time to time and other applicable laws, rules, regulations, if any, Utkarsh Small Finance Bank Limited ("Bank") seeks approval of the Members of the Bank by way of Special Resolution through Postal Ballot via remote e-voting process ("e-voting") to approve the following resolution(s):

S.No.	Description of Resolutions	Type of Resolution
1.	Re-appointment of Ms. Kalpana Prakash Pandey (DIN: 06715713) as an Independent Director of the Bank	Special
2.	Appointment of Ms. Gauri Rushabh Shah (DIN: 06625227) as an Independent Director of the Bank	Special

Members are informed that the Bank has completed the dispatch of the Postal Ballot Notice on June 12, 2025 to those Members of the Bank whose name appear in the Register of Members/ Register of Beneficial Owners maintained by the Depositories viz., National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on **Friday, June 06, 2025** ("cut-off date") for the purpose, in electronic form to those members whose email address are registered, with the KFin Technologies Limited, Registrar and Share Transfer Agent of the Bank ("RTA/KFin") or NSDL/CDSL or the Bank. A person who is not a Member as on cut-off date should treat the Postal Ballot Notice for information purpose only. The Postal Ballot Notice along with the Explanatory Statement and e-voting instructions, are available on the Bank's website at www.utkarsh.bank, websites of the respective Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the e-voting website of KFin at <https://evoting.kfintech.com>. The Members of the Bank whose name appear in the Register of Members/ Register of Beneficial Owners maintained by NSDL and CDSL as on cut-off date shall be entitled to vote in relation to the resolution specified in the Postal Ballot Notice. The Bank has appointed KFin for facilitating e-voting to enable the Members to cast their votes electronically. The detailed procedure/instructions on e-voting is specified in the Postal Ballot Notice. The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Bank as on the cut-off Date, subject to the relevant provisions of the Banking Regulation Act, 1949 and RBI (Acquisition and Holding of Shares or Voting Rights in Banking Companies) Directions, 2023 dated January 16, 2023.

The e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of e-voting	End of e-voting
Friday, June 13, 2025 at 9:00 a.m. (IST)	Saturday, July 12, 2025 at 5:00 p.m. (IST)

The e-voting shall not be allowed beyond the said date and time. The e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. Members may also note that pursuant to Section 124 of the Act, the dividends / interests that are unclaimed for a period of seven years shall be transferred to the Investor Education and Protection Fund ("IEPF"). The information regarding the unclaimed dividends / interest already transferred, and due to be transferred, to IEPF Authority, is/ shall be available on the website of the Bank. All the Shareholders / Debenture holders who have not claimed the interest in FY 2022-23 and FY 2023-24 are requested to claim from the Bank.

The Board of Directors have appointed Mr. Avinash Bagul (FCS No: 5578, COP No.19862), and in his absence, Mr. Kalidas Ramaswami (FCS:2440, COP:22856) or Mr. K Venkataranjan (ACS:8897, COP:12459) of M/s. BNP & Associates, Company Secretaries, as the Scrutinizer for conducting remote e-voting in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit his report to the Chairman or Managing Director & CEO or Company Secretary of the Bank. The results of the Postal Ballot will be announced within two working days of conclusion of e-voting. The results along with the Scrutinizer's Report will be hosted at the Bank's website viz. www.utkarsh.bank and on the e-voting website of KFin at <https://evoting.kfintech.com> and also be communicated simultaneously to the respective Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com where the equity shares of the Bank are listed. Additionally, the results will also be placed on the notice board at the Registered Office of the Bank.

In case of any queries/grievances, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting User Manual available at the 'download' section of <https://evoting.kfintech.com> or send email to evoting@kfintech.com or call KFin on 1800 3094001 (toll free).

By Order of the Board
for Utkarsh Small Finance Bank Limited
Sd/-
Muthiah Ganapathy
Company Secretary & Compliance Officer

Date: June 13, 2025
Place: Mumbai



NMDC Steel Limited

Post-Nagarnar(Bastar)Chhattisgarh-494001
CIN:U27310CT2015GO1001618.

CONTRACTS DEPARTMENT

Tender Enquiry No: NSL/CONTRACTS/CON/628/BALANCE STA -II CIVIL WORK/2025/558 Dated: 13.06.2025

NSL Limited, Public-Sector Company under Ministry of Steel, Govt. of India, You are requested to submit your offer in **Two bid system. Techno - Commercial Bid and Price Bid**, from experienced domestic bidders for "Execution of balance works of studio type apartment phase -ii (civil related works only)"

The detailed NIT and Bid documents can be viewed and / or downloaded from 13.06.2025 to 09.07.2025,

Last date of Submission: 09.07.2025 14:30PM

The detailed NIT and Bid documents can be viewed and / or downloaded from NMDC website <http://www.nmdc.co.in>, and Central Public Procurement portal (CPP PORTAL) <http://www.eprocure.gov.in/epublish/app>.

The bidders are requested to submit their bids offline only. The details of submission of bid through offline are given in NIT.

For further information & clarification, the following can be contacted:
HOD (Contracts), Contracts Department, 4th Floor, Sinter and BF Area Shop Office, NMDC Steel Limited (NSL), P.O. Nagarnar, Jagdalpur, Distt: Bastar, Chhattisgarh - 494001, Email: nsicons@nmdc.co.in, mundenayan@nmdc.co.in, csn@nmdc.co.in HOD(Contracts)



YUKEN INDIA LIMITED

Registered Office: No. 16-C, Doddanekundi Industrial Area II Phase, Mahadevapura, Bangalore-560048, Karnataka. **Tel No:** +91 9731610341;
E-mail: suchithra.r@yukenindia.com; **Website:** www.yukenindia.com
CIN: L29150KA1976PLC003017

CORRIGENDUM TO THE POSTAL BALLOT NOTICE

The Notice of the Postal Ballot dated May 28, 2025 ("Notice") was dispatched to the Shareholders of the Company in due compliance with the provisions of the Companies Act, 2013, and rules made thereunder, read with circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities Exchange Board of India and all other applicable provisions. Capitalized words and expressions used but not defined herein shall have the same meaning as assigned to them in the Notice.

Members are aware that the Company is offering remote e-voting facility to its shareholders on all the resolutions proposed to be transacted in the Notice. However, to enable the Shareholders to exercise their voting rights through remote e-voting facility, the Company deems it appropriate to bring the latest factual position, as mentioned below to the notice of the Members of the Company through this corrigendum to the Notice ("Corrigendum").

Subsequent to the issuance of the Notice, the Company found errors/ missing information under Item no. 2 in the Resolution and the Explanatory Statement pursuant to Section 102 and other relevant applicable provisions of the Companies Act, 2013 related to "to Create, Offer, Issue and Allot Equity Shares on Preferential Basis" contained in the Notice. Accordingly, this corrigendum is being issued to the members of the Company. This corrigendum shall form an integral part of and should be read in conjunction with the Notice.

Below are the modifications:

- The following information disclosed in the table of the Resolution 2 to the Notice shall stand modified in the manner indicated below:
Under Name, PAN, Category & Address of the Proposed Allottee:
PAN: AAACY2897C
- The following information disclosed in the table under Point (a) of the Explanatory Statement point 2 to the Notice shall stand modified in the manner indicated below:
Under Name, PAN, Category and Address of the Proposed Allottee:
PAN: AAACY2897C
- The following information disclosed under Point (d) of the Explanatory Statement point 2 to the Notice shall stand modified in the manner indicated below:

The pricing of equity shares of the Company for the purpose of preferential allotment is in accordance with the Chapter V of SEBI ICDR Regulations. The Floor Price is determined in accordance with the higher of the floor price computed under Regulation 164(1) of SEBI ICDR Regulations.

The Equity Shares of the Company are listed on BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") (together referred to as the "Stock Exchanges"). The equity shares are frequently traded on NSE in terms of the SEBI ICDR Regulations, NSE, being the stock exchange with higher trading volumes during the 90 trading days preceding the Relevant Date, has been considered for determining the floor price in accordance with the SEBI ICDR Regulations.

In terms of Regulation 164(1) of the SEBI ICDR Regulations, the floor price at which the Equity Shares shall be issued and allotted shall not be less than higher of the following:

- Volume weighted average price of the equity shares of the Company quoted on NSE, during the 90 trading days preceding the Relevant Date i.e. 853.00; or
- Volume weighted average price of the equity shares of the Company quoted on NSE, during the 10 trading days preceding the Relevant Date i.e. 1,025.32.

Pursuant to the above in terms of Regulation 164(1) of the SEBI ICDR Regulations, the minimum price at which the equity shares may be issued computes to ₹ 1,025.32 per share.

Articles of Association of the Company do not provide for any particular method of determination which results in a floor price higher than that determined under Regulation 164(1) of SEBI ICDR Regulations.

Valuation Report from Independent Registered Valuer is not applicable as per Chapter V of SEBI ICDR Regulations. However, the Company has voluntarily opted for the Valuation Report from the Independent Registered Valuer for determining the price as a good practice. Hence, Valuation is done by only considering Market approach and the Valuer has not considered Asset approach and Income approach. The price determined through Valuation Report of Mr. Ramgopal Krishnamurthy, an Independent Registered Valuer, (IIBBI) Reg No. [IIBBI/RV/11/2021/14382] and Chartered Accountant with ICAI M. No. 026091 and address - 303, B-7, L&T South City Arekere Mico Layout Bangalore- 560076) i.e., ₹ 1,025.32/- each. The said report is available on the website of the Company at https://www.yukenindia.com/wp-content/uploads/2025/05/YUKEN-FINAL-28.5.25_Valuation-report.pdf

In view of the above, the Issue Price of the Equity Shares to be allotted on preferential basis is ₹ 1,026 per share which is not less than the Floor Price determined in accordance with Chapter V of the SEBI ICDR Regulations. clarifications/ technical assistance that may be required.

4. The following information disclosed under "Annexure I" of the Explanatory Statement point 2 to the Notice shall stand modified in the manner indicated below:

"Post-Issue" Shareholding of under "Sub-total (A)":
- **"No. of Shares held": 78,84,208**
- **"% of Shareholding": 58.04%**

"Post-Issue" Shareholding under "GRAND TOTAL":
- **"No. of Share held": 1,35,84,000**

Shareholder of the Company kindly note that the Company shall open a window of two days from June 13, 2025 to June 14, 2025, only for the Members of the Company who have already voted on the Resolution no. 2 i.e., "To Create, Offer, Issue and Allot Equity Shares on Preferential Basis" for their grievances by email to the Company on suchithra.r@yukenindia.com

On and from the date hereof, the Postal Ballot Notice shall always be read in conjunction with this Corrigendum. This Corrigendum is also being uploaded on the website of the Company at www.yukenindia.com, on the website of National Securities Depository Services Limited at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed (www.bseindia.com and www.nseindia.com)

All other contents of the Postal Ballot Notice, save and except as modified or supplemented by this Corrigendum, shall remain unchanged.

Place: Bangalore
Date: June 12, 2025
CIN: L29150KA1976PLC003017

By order of the Board of Directors
Yuken India Limited
Sd/-
REGISTERED OFFICE: No. 16-C, Doddanekundi Industrial Area II Phase, Mahadevapura, Bangalore-560048, Karnataka
Company Secretary & Compliance Officer
Suchithra R
ACS: 70262



PGIM India Asset Management Private Limited

4th Floor, C wing, Laxmi Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.
Tel.: +91 22 6159 3000. **Fax:** +91 22 6159 3100
CIN: U74900MH2008FTC187029 **Toll Free No.:** 1800 266 7446
Website: www.pgimindia.com/mutual-funds/

NOTICE

Notice is hereby given that PGIM India Trustees Private Limited, Trustee to PGIM India Mutual Fund, has approved declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the following schemes of PGIM India Mutual Fund with **June 17, 2025** as the record date: -

Name of the Schemes	Plans / Options	Quantum of IDCW per unit (Gross of Statutory Levy, if any)* (₹)	Face Value (₹ Per Unit)	NAV of IDCW Option as on June 09, 2025 (₹ per unit)#
PGIM India Arbitrage Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	0.0574	10	11.2466
	Direct Plan - Monthly IDCW Option	0.0581	10	11.3871
PGIM India Hybrid Equity Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	0.1758	10	24.4400
	Direct Plan - Monthly IDCW Option	0.1956	10	27.2000
PGIM India Equity Savings Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	0.0706	10	12.8279
	Direct Plan - Monthly IDCW Option	0.0774	10	14.0584

***Pursuant to payment of IDCW, the NAV of the above-mentioned option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy, if any.**

IDCW will be paid to those unit holders whose names appear in the records of the Registrar as at the close of business on the record date. For units in dematerialized form, all unit holders whose names appear in the beneficiary position file downloaded from the depositories as on the record date will be entitled to receive the IDCW.

*The IDCW distribution will be subject to the availability of distributable surplus under the schemes and may be lower to the extent of distributable surplus available on the Record Date.

For PGIM India Asset Management Private Limited
(Investment Manager for PGIM India Mutual Fund)

Place: Mumbai
Date : June 12, 2025

Sd/-
Authorized Signatory

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Mutual Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") payments.

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

epaper.financialexpress.com

